

नवीन प्रशासन भवन इमारतीत अग्नि प्रतिबंधक उपाय योजनेकरिता ८, १३ व १६ वा मजला रिक्त करुन या मजल्यावरील कार्यरत विभागांना पर्यायी जागा वाटप करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक: शाकाजा-१११२/प्र.क्र.८७/२०१२/२२
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२
तारीख: २४ ऑगस्ट, २०१६

वाचा :

शासन निर्णय क्रमांक: शाकाजा-१११२/प्र.क्र.८७/२०१२/२२, दि.१६-४-२०१३

प्रस्तावना :

सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.शाकाजा-१११२/प्र.क्र.८७/२०१२/२२, दि.१६-४-२०१३ अन्वये नवीन प्रशासन भवन इमारतीमध्ये मजला क्र.८, १३ व १६ येथील जागा रिफ्यूज एरियाकरिता निश्चित करण्यात आली आहे. त्यानुषंगाने नवीन प्रशासन भवन येथील ८, १३ व १६ मजल्यावरील जागा रिफ्यूज एरियाकरिता आरक्षित करुन या मजल्यांवरील कार्यरत विभागांना अनुक्रमे ६, ७ व १४ या मजल्यांवर स्थलांतरणाचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. आदेशातील सूचनेनुसार नवीन प्रशासन भवन येथील १३ व १६ मजल्यावरील जागा रिफ्यूज एरियाकरिता आरक्षित करण्यात आली आहे. तथापि, नवीन प्रशासन इमारतीतील ८ व्या मजल्यावरील मराठी भाषा या विभागास त्याच जागेवर कार्यरत ठेवून ८ व्या मजल्यावरील रिफ्यूज एरियाऐवजी ७ व्या मजल्यावर रिफ्यूज एरिया तयार करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुषंगाने आता शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे:-

शासन निर्णय :

नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला येथे सद्यःस्थितीत २४०० चौ.फू. जागेत कार्यरत असलेल्या मराठी भाषा विभाग यांना ७ व्या मजल्यावरील (पश्चिम बाजू) येथील २४०० चौ.फूट जागा वाटप करण्यात येत आहे. तसेच ७ वा मजला (पश्चिम बाजू) येथे सद्यःस्थितीत १०८४ चौ.फू. जागेत कार्यरत असलेल्या नगर विकास विभाग यांना ८ व्या मजल्यावरील (पश्चिम बाजू) येथील १०८४ चौ.फू. जागा वाटप करण्यात येत आहे व उर्वरित जागेपैकी ७७५ चौ.फू. जागा ही रिफ्यूज एरियाकरिता आरक्षित करण्यात यावी.

नवीन प्रशासन भवन येथील ८ वा मजला (पश्चिम बाजू) येथील ७७५ चौ.फूट, १३ वा मजला (पश्चिम बाजू) येथील ७७५ चौ.फूट व १६ मजला (पश्चिम बाजू) येथील ८६१ चौ.फूट जागा रिफ्यूज एरियाकरिता आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठी भाषा विभाग व नगर विकास विभाग यांनी त्यांना वाटप करण्यात आलेल्या नवीन प्रशासन भवन इमारत येथे अनुक्रमे ७ वा मजला (पश्चिम बाजू) व ८ वा मजला (पश्चिम बाजू) येथे

स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सुधारित जागेचा मराठी भाषा विभाग व नगर विकास विभाग यांनी तात्काळ ताबा घ्यावा व फर्निचरसह स्थलांतरीत व्हावे.

कार्यकारी अभियंता, बांधकाम भवन इमारत, २ रा मजला, २५ मर्झबान पात्रावाला रोड, फोर्ट, मुंबई-०१. यांनी मराठी भाषा विभाग व नगर विकास विभाग यांना त्यांना वाटप करण्यात आलेल्या नवीन प्रशासन भवन इमारत येथे अनुक्रमे ७ वा मजला (पश्चिम बाजू) व ८ वा मजला (पश्चिम बाजू) येथील सुधारित जागेची आखणी करून द्यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०८२४१०३५५८३३०७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्र. ह. भगत)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. सर्व सन्माननीय विधानसभा/परिषद व संसद सदस्य
२. मा.सभापतींचे सचिव/मा.अध्यक्षांचे सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
३. विरोधी पक्षनेते, दोन्ही सभागृह, महाराष्ट्र विधान मंडळ, मुंबई
४. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
५. सर्व मा.अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-३२.
६. सर्व मा.मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
७. मा.मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-३२.
८. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई-३२.
९. मुख्य अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल, २ रा मजला, ई वार्ड इमारत, भायखळा, मुंबई-०८.
- १०.सह सचिव (का.२२), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ११.उप सचिव (आस्थापना), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- १२.उप सचिव (आस्थापना), मराठी भाषा विभाग, नविन प्रशासन भवन, ८ वा मजला, मुंबई-३२

- १३.सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १४.कार्यासन अधिकारी (प्रशासन-४), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १५.कार्यकारी अभियंता, इलाखा शहर (सा.बां.) विभाग, बांधकाम भवन, २ रा मजला, मझबान रोड, फोर्ट, मुंबई-०१
- १६.उप अभियंता, दक्षिण उपविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, एम.टी.डी.सी.समोर, मुंबई.
- १७.शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय आवार, मुंबई-३२.
१८. शाखा अभियंता (सा.बां.) बंगलो, नवीन प्रशासन भवन, तळमजला, मुंबई-३२.
- १९.दूरध्वनी चालिका, महानगर टेलिफोन निगम लि., मंत्रालय मुख्य इमारत, तळमजला, मुंबई-३२
- २०.निवडनस्ती.